

SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED

(Formerly known as Syrma SGS Technology Pvt. Ltd. and Syrma Technology Pvt. Ltd.)

Date: July 24, 2025

To,

The General Manager, National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-I Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051.

NSE Symbol: SYRMA

The General Manager, BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001.

BSE Scrip Code: 543573

Subject: Newspaper Advertisement for unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2025 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copy of unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for quarter ended June 30, 2025 as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadweep

The aforesaid information will also be hosted on the Company's website at https://www.syrmasgs.com/investor-relations/disclosure/.

Kindly take the same on your record.

Yours faithfully,

For Syrma SGS Technology Limited

Komal Malik Company Secretary & Compliance Officer Membership No: F6430

Place: Gurgaon

ENCL: as above.

⊠

CIN: L30007MH2004PLC148165

E-mail: info@syrmasgs.com

Website: www.syrmasgs.com

Chennai: Plot No. B27, Phase II, Zone B, MEPZ-SEZ. Tambaram, Chennai - 600045. Phone: +91 44 7172 8600 Fax: +91 44 7172 8612

Registered Office : Unit No. 601, 6th Floor, Floral Deck Plaza, MIDC, Andheri (East), Mumbai, Maharashtra, India, 400093. Tel +91 22 4036 3000 Fax +91 22 2829 1176 **FINANCIAL EXPRESS**

.continued from previous page.



ASBA* | Simple, Safe, Smart way of Application!!!



UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors and Non Institutional Investor applying in public issues where the application amount is up to ₹ 500,000, applying through Registered Brokers, Syndicate, CDPs & RTAs. Retail Individual Investors and Non-Institutional Investors also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021 read with press release dated September 17, 2021, CBDT Circular No. 3 of 2023 dated March 28, 2023.

*Applications Supported by Blocked Amount ("ASBA") is a better way of applying to offers by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA. Mandatory in public issues. No cheque will be accepted.

ASBA has to be availed by all the investors except Anchor Investors. UPI may be availed by (i) Retail Individual Investors in the Retail Category; (ii) Non-Institutional Portion For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in the Bid Cum Application Form and abridged prospectus and also please refer to the section "Issue Procedure" on page 431 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. The Bid Cum Application Form and the Abridged Prospectus can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and National Stock Exchanges of India Limited ("BSE") and together with BSE, the "Stock Exchanges") and can be obtained from the list of banks that is displayed on the website of SEBI at www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=35 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=43, respectively as updated from time to time. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. UPI Bidders Bidding using the UPI Mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. Axis Bank Limited and ICICI Bank Limited have been appointed as the Sponsor Banks for the Issue, in accordance with the requirements of SEBI circular dated November 1, 2018 as amended. For Issue related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail ld: ipo.upi@npci.org.in,

In case of any revision to the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Issue Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/ Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the website of the BRLMs and at the terminals of the Syndicate Member(s) and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

This is an Issue in terms of Rule 19(2)(b) of the SCRR, read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Issue is being made through the Book Building Process in terms of Regulation 6 (1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs and such portion, the "QIB Portion"), provided that our Company, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"), out of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"), in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of undersubscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion. the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation to Non-Institutional Bidders ("Non-Institutional Portion") (of which one third of the Non-Institutional Portion shall be reserved for Bidders with an application size between ₹ 0.20 million up to ₹ 1.00 million and two-thirds of the Non-Institutional Portion shall be reserved for Bidders with an application size exceeding ₹ 1.00 million) and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Portion may be allocated to Bidders in the other subcategory of Non-Institutional Portion, subject to valid Bids being received at or above the Issue Price and not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are mandatorily required to participate in the Issue through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPIID in case of UPI Bidders using the UPI Mechanism, as applicable, pursuant to which their corresponding Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of the respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA Process. For further details, see "Issue Procedure" on page 431 of the RHP

Bidders/Applicants should ensure that DP ID, PAN and the Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through UPI Mechanism) are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN, Client ID and UPI ID available (for UPI Bidders bidding through the UPI Mechanism) in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/ Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID, Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through the UPI mechanism) as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for giving Allotment Advice or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to the Issue. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Bidders/Applicants' sole risk.

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORM: Bid cum Application Form can be obtained from the Registered Office of our Company, SRI LOTUS DEVELOPERS AND

REALTY LIMITED: Tel: +91 7506283400; BRLMs: Monarch Networth Capital Limited, Telephone Number: +91 22 66476400 and Motilal Oswal Investment Advisors Limited.

Telephone: +91 22 7193 4380 and Syndicate Members: Monarch Networth Capital Limited, Telephone: 07926666768 and Motilal Oswal Financial Services Limited, Telephone: +91

22 7193 4200 / +91 22 7193 4263. Registered Brokers, SCSBs, Designated RTA Locations and Designated CDP Locations for participating in the Issue. Bid cum Application Forms will

Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with the notification issued by Central Board of Direct Taxes notification dated February 13, 2020 and read with press releases dated June 25, 2021, September 17, 2021 and March 28, 2023 and any subsequent press releases in this regard. CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects of our Company, investors are

requested to see "History and Certain Corporate Matters - Main objects of our Company" on page 232 of the RHP. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 497 of the RHP. LIABILITY OF THE MEMBERS OF OUR COMPANY: Limited by shares

AMOUNT OF SHARE CAPITAL OF OUR COMPANY AND CAPITAL STRUCTURE: As on the date of the RHP, the authorised share capital of our Company is ₹561,00 Million divided into 551,000,000 Equity Shares of face value of ₹1 each and 10,000 Non-convertible Redeemable preference shares of ₹1,000 each. The issued, subscribed and paid-up Equity share capital of our Company is ₹ 435.91 Million divided into 435,909,986 Equity Shares of face value of ₹ 1 each and ₹ 10.00 Million divided into 10.000 Non-convertible Redeemable preference shares of ₹1,000 each. For details of the capital structure of the Company, see "Capital Structure" beginning on page 97 of the RHP.

NAMES OF THE INITIAL SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: The initial signatories of the Memorandum of Association of the Company were Anand Kamalnayan Pandit and Roopa Anand Pandit. For details of the share capital history and capital structure of our Company see "Capital Structure" beginning on page 97 of the RHP. LISTING: The Equity Shares offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the Stock Exchanges. Our Company has received 'in-principle' approvals from

BSE and NSE for the listing of the Equity Shares pursuant to letters each dated February 17, 2025. For the purposes of the Issue, the Designated Stock Exchange shall be NSE. A copy of the Red Herring Prospectus and the Prospectus shall be filed with the RoC in accordance with Sections 26(4) and 32 of the Companies Act, 2013. For further details of the material contracts and documents available for inspection from the date of the Red Herring Prospectus until the Bid/ Issue Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 497 of the RHP

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI"); SEBI only gives its observations on the issue documents and this does not constitute approval of either the Issue or the specified securities stated in the Issue Document. The investors are advised to refer to page 409 of the RHP for the full text of the disclaimer clause of

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the RHP has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the RHP. The investors are advised to refer to the page 412 of the RHP

DISCLAIMER CLAUSE OF NSE (the Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Issue Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Issue Document. The investors are advised to refer to page 412 of the RHP for the full text of the disclaimer clause of NSE.

GENERAL RISKS: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 35 of the RHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS



the websites of the Stock Exchanges and SEBI.

Monarch Networth Capital Limited 4th Floor, B Wing, Laxmi Towers, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Telephone Number: +91 22 66476400 E-mail: ecm@mnclgroup.com Investor Grievance E-mail: mbd@mnclgroup.com

Website: www.mnclgroup.com Contact Person: Saahil Kinkhabwala/Aayushi Poddar SEBI Registration No.: INM000011013

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel, ST Depot, Prabhadevi, Mumbai, 400 025 Maharashtra. India Telephone: +91 22 7193 4380 E-mail: lotus.ipo@motilaloswal.com Grievance ID: moiaplredressal@motilaloswal.com Website: www.motilaloswaigroup.com Contact person: Sankita Ajinkya/ Vaibhav Shah

Motifal Oswal Investment Advisors Limited

SEBI Registration No.: INM000011005

KFINTECH KFin Technologies Limited Selenium Tower B. Plot No.31 and 32, Gachibowli, Financial District. Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500 032, Telangana, India Telephone Number: +91 40671 62222/ 1800 309 4001 E-mail: srilotus.ipo@kfintech.com

Investor Grievance E-mail: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221

REGISTRAR TO THE ISSUE

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer, the Book Running Lead Managers or the Registrar to the Issue in case of any pre-Issue or post-Issue related matters, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode.

Telephone: +91 7506283400; E-mail: investors@lotusdevelopers.com

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

SRI LOTUS DEVELOPERS AND REALTY LIMITED

5th & 6th Floor, Lotus Tower, 1 Jai Hind Society

Juhu, Mumbai-400049, Maharashtra, India.

N S Road No. 12/A, JVPD Scheme,

Website: www.lotusdevelopers.com

AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 35 of the RHP before applying in the Issue. A copy of the RHP will be Ltd., Centrum Broking Ltd., Dalal & Broacha Stock Broking Private Limited, Finwizard Technology Private Limited, HDFC Securities Ltd., ICICI Securities Limited, IIFL Capital Limited, made available on the website of SEBI at www.sebi.gov.in and is available on the websites of the BRLMs, Monarch Networth Capital Limited at www.mnclgroup.com and Motifal Oswal JM Financial Services Limited, Jobaputra Fiscal Services Ltd., KJMC Capital Market Services Ltd., Kotak Securities Ltd., LKP Securities Ltd., Mirae Asset Sharekhan, Monarch Investment Advisors Limited at www.motifaloswalgroup.com and at the website of the Company, SRI LOTUS DEVELOPERS AND REALTY LIMITED at www.lotusdevelopers.com and Networth Capital, Nuvama Wealth And Investment Limited, Prabhudas Lilladher Pvt. Ltd., Pravin Ratilal Share And Stock Brokers Ltd., RR Equity Brokers Pvt. Ltd., SBICAP Securities Limited, Sharekhan Ltd., SMC Global Securities Ltd., SS Corporate Securities Limited, Tradebults Securities Pvt Ltd., Upstox Securities Private Limited and Yes Securities (India) AVAILABILITY OF THE ABRIDGED PROSPECTUS: A copy of the Abridged Prospectus shall be available on the website of the Company, the BRLMs and the Registrar to the Issue

> REFUND BANK, ESCROW COLLECTION BANK AND SPONSOR BANK: Axis Bank Limited | PUBLIC ISSUE ACCOUNT BANK AND SPONSOR BANK: ICICI Bank Limited UPI: UPI Bidders can also Bid through UPI Mechanism.

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

For SRI LOTUS DEVELOPERS AND REALTY LIMITED On behalf of the Board of Directors Ankit Kumar Tater

Company Secretary and Compliance Officer

also be available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and at all the Designated Branches of SCSBs, the list of which is available on Place: Mumbai

SUB-SYNDICATE MEMBERS: Almondz Global Securities Ltd., Anand Rathi Share & Brokers Ltd., Asit C. Mehta Investment Interrmediates Ltd., Axis Capital Ltd., Bonanza Portfolio

Date: July 23, 2025

SRI LOTUS DEVELOPERS AND REALTY LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public Issue of its Equity Shares and has filed a red herring prospectus dated July 22, 2025 with the RoC. The RHP is made available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the website of the BRLMs i.e., Monarch Networth Capital Limited at www.mctgroup.com and the website of the BSE at www.mctgroup.com, the website of the Company at www.lotusdevelopers.com. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section "Risk Factors" beginning on page 35 of the RHP. Potential investors should not rely on the information included in the RHP filed by the Company with the RoC.

This advertisement is not an offer of securities for sale in the United States or elsewhere. This advertisement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act"), or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in "offshore transactions" as defined in, and in reliance on, Regulation S under the U.S. Securities Act and applicable laws of the jurisdictions where such offers and sales occur. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the issuer or the selling security holder and that will contain detailed information about the company and management, as well as financial statements. No public offering or sale of securities in the United States is contemplated. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

Syrma SGS Technology Limited

the websites of the Stock Exchanges, for BSE at www.bseindia.com and for NSE Limited at www.nseindia.com.

at: www.lotusdevelopers.com, www.mnclgroup.com, www.motilaloswalgroup.com and www.kfintech.com, respectively.

CIN: L30007MH2004PLC148165

Regd. Office: Unit F601, Floral Deck Plaza, Andheri East, Mumbai-400093. Tel + 91 22 4036 3000, Website: www.syrmasgs.com, E-mail ID: investor.relations@syrmasgs.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025

(Amount in Rs. Millio						
-		Standalone		Consolidated		
Sr. No	Particulars	Current Quarter ended 30 June 2025	Corresponding Quarter Ended 30 June 2024	Control of the Contro	Corresponding Quarter Ended 30 June 2024	
1	Total Income from Operations	5,617.47	8,159.93	9,439.80	11,599.73	
2	Net Profit for the period before tax	355.34	38.51	671.47	294.90	
3	Net Profit for the period after tax	267.51	27.26	499.20	203.46	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other	\$550000	5023.600		529957322	
	Comprehensive Income (after tax)]	264.34	21.24	505.51	187.95	
5	Equity Share Capital Other Equity as shown in the Audited	1,780.47	1,774.27	1,780.47	1,774.27	
50	Balance Sheet of current year	NA	NA	NA	NA	
7	Earning per Share (of Rs. 10 each) (1) Basic (Rs.)	1.50	0.15	2.79	1.09	

 The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results filed with BSE and NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company (https://syrmasgs.com/).

ASIAN ASIAN WAREHOUSING LIMITED

CIN:-L52100MH2012PLC230719

Tel :- 91-22-22812000 Email :- info@asianw.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULT FOR THE QUARTER

1.50

0.15

Place : Gurugram Date: 23 July 2025

(2) Diluted (Rs.)

For Syrma SGS Technology Limited

2.79

1.08

Jasbir Singh Gujral Managing Director DIN: 00198825

Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, One International Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400 013. CIN No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001

Website: www.westlife.co.in | E-mail id: shatadru@westlife.co.in

(Rs. In Laki				
Particulars	3 months ended 30/06/2025	3 months ended 31/03/2025	Corresponding 3 months ended 30/06/2024	(C80/ACT01)
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income	66,444.05	61,309.60	62;144.31	251,566.61
Profit before tax for the period / year	166.02	133.66	451,68	1,304.54
Profit after tax for the period / year	122.75	152.25	325.46	1,214.67
Total Comprehensive income for the period / year	107.98	199.19	307.53	1,154.95
Earnings Per Share (not annualised) - (Face value of Rs 2 each)	1,110,000,000	1.5740.4510.	-30000000000000000000000000000000000000	The second of
Basic (in Rs.)	0.08	0.10	0.21	0.78
District Co. De 1	0.00	0.40	0.04	0.00

The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange websites: www.bseindia.com. www.nseindia.com and Company's website: www.westlife.co.in. The same can be accessed by scanning the QR

The Board of Directors of the Company have approved an interim dividend of Rs 0.75 per equity share of face value of Rs 2/- each. The Record Date fixed for the purpose of determining entitlement of the members for the interim dividend is August 04, 2025.

the stock exchange www.bseindia.com and www.nseindia.com. Key numbers of Standalone results of the Company

	Audited
3 28.06	123.94
(7.44)	(37.66)
(7.44)	88.90
(7.44)	88.90
36	30 (7.44) 36 (7.44)

Mumbai

July 23, 2025

For and on behalf of the Board Amit Jatia Chairman DIN: 00016871

REGD OFFICE: 508, Dalamal House, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai - 400021

ENDED 30TH JUNE, 2025 (Rs. In Lakh except per equity share data)

825X X	T	Previous Year ended			
Particulars	30 June 2025 (Unaudited)	31 March 2025 (Audited)	30 June 2024 (Unaudited)	31 March 2025 (Audited)	
Total income from operations (net)	44.43	118.28	41.93	213.65	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.07	(1,67)	4.71	(18.84)	
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.07	(1.67)	4.71	(18.84)	
Net Profit / (Loss) for the year/period after tax	0.02	0,37	13,22	5.99	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	0.02	(1.14)	13.22	4.48	
Equity Share Capital	348.72	348.72	348.72	348.72	
Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each)	8		A .		
Basic:	0.00	0.01	0,38	0.17	
Diluted:	0.00	0.01	0.38	0.17	

Date: 23rd July 2025

Place: Mumbai

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the guarter ended 30th June 2025 filed with the BSE LTD under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company website (www.asianw.com).
- 2) The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified under the Companies (Indian Accounting Standards) rules, 2015 as specified under section 133 of the companies act, 2013
- 3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 23rd July 2025. By order of the Board



For Asian Warehousing Limited

Sd/-Bhavik Bhimjyani Chairman and Managing Director DIN: 00160121

WESTLIFE FOODWORLD LIMITED

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2025

	THE PERSON NAMED IN COLUMN TWO	A 2-20 April 200 Mg	An or a part and month door, one	The state of the state of
Total Income	66,444.05	61,309.60	62,144.31	251,566.6
Profit before tax for the period / year	166.02	133.66	451.68	1,304.5
Profit after tax for the period / year	122.75	152.25	325.46	1,214.6
Total Comprehensive income for the period / year	107.98	199.19	307.53	1,154.9
Earnings Per Share (not annualised) - (Face value of Rs 2 each)		N.5540. + 500.		The state of the s
Basic (in Rs.)	0.08	0.10	0.21	0.7
Diluted (in Rs.)	0.08	0.10	0.21	0.7

- The Standalone financial results are available on the Company's website "www.westife.co.in" and on the website of

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

ROTOGRAPHICS (INDIA) LIMITED

Registered office: Shop No. 37, Shanker Market, Connaught Place, New Delhi?110001 Phone: 9873574302; Website: www.rotoindia.co.in; Email Id: info@rotoindia.co.in;

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") in relation to the Open Offer by Mr. Shrey Gupta (hereinafter referred as "Acquirer") to the Equity Shareholders of Rotographics (India) Limited, (hereinafter referred to as ("Rotographics"/"Target Company"/"TC") for the acquisition of 34,19,338 (Thirty Four Lakh Nineteen Thousand Three Hundred Thirty Eight) Equity Shares of the Target Company, under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ("Takeover Regulations")

July 23, 2025

13995	1.55W7V		
2.	Name of the Target Company (TC)	Rotographics (India) Limited	
3.	Details of the Offer pertaining to the TC	The Offer is being made by the Acquirer in terms Regulations 3(1) and (4) of the Takeover Regulation for the acquisition of 34,19,338 (Thirty Four Lak Nineteen Thousand Three Hundred and Thirty Eigh Equity Shares of the face value of ₹10/- each ("Off Shares"), representing 26% of the voting share capit of the Target Company at an Offer Price of ₹15 (Rupees Fifteen Only) per fully paid-up Equity Shar ("Offer price"), payable in cash.	
4.	Name of the Acquirer(s) and the Person Acting in Concert (PAC) with the Acquirer Acquirer:	Mr. Shrey Gupta There is no Person Acting in Concert (PAC) with Acquirer.	
5.	Name of the Manager to the Offer	Fintellectual Corporate Advisors Private Limited	
6.	Members of the Committee of Independent Directors (IDC)	Ms. Ekta Garg Chairperson of the Commit and Independent Non-Executive Director Independent Non-Executive Director Ms. Sandhya Kohli Independent Non-Executive Director	
7.	IDC Member's relationship with the TC (Director, Equity Shares owned, any other contact/relationship), if any	None of the Members of the IDC hold any E Shares in the TC nor have any relationship with other Directors of the TC and apart from being directors of the TC they are not related to each oth any manner.	
8.	Trading in the Equity Shares/other Securities of the TC by IDC Members	None of the IDC Members have traded in the equit shares of Target Company during 12 months prior t the date of the Public Announcement of the Offer.	
9.	IDC Member's relationship with the Acquirer (Director, Equity Shares owned, any other contact/relationship), if any	None of the IDC Members have any relationship wit the Acquirer:	
10.	Trading in the Equity Shares of Acquirer by IDC Members	Since the Acquirer is individual, the said disclosu not applicable.	
11.	Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	Based on the review of the Public Announcement and the Detailed Public Statement issued by the Manage to the Offer on behalf of the Acquirer, IDC Members	

₹10 each, offered by the Acquirer being the highest price amongst the selective criteria is in line with the Takeover Regulations and prima facie appears to be fair and reasonable. The shareholders of the Target Company are advised to independently evaluate the Offer and take informed decision whether or not to offer their shares in the Open Offer. Details of Independent Advisors, if any None:

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in

all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the For Rotographics (India) Limited

believe that the Offer is fair and reasonable and in line

Further IDC Members confirm that the Target Company

has not received any complaint from the shareholders regarding the open offer process, valuation price or

IDC has evaluated the PA, DPS, LOF issued

submitted by Fintellectual Corporate Advisors Private Limited (Manager to the Offer) for and on behalf of the Acquirer and believes that the Offer Price of ₹15/-

(Rupees Fifteen Only) per fully paid up Equity Share of

with the SEBI (SAST) Regulations, 2011,

method of valuation.

None


Place: New Delhi Date: July 23, 2025

Summary of reasons for recommendation

Any other matter to be highlighted

information required to be disclosed by the TC under the Takeover Regulations.

Ekta Garg Chairperson of ID Committee



जाहीर नोटीस तमाम जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की ओम नटराज अपार्टमेंट को-ओप.हा. सो. ली च सभासद व सदनिका क जी - 1 तळ मजला ओर नटराज अपार्टमेंट को-ओप.हा. सो. ली, अंबार्ड रोड, वसई रोड (प), जि. पालघर 401202 य मिळकतीचे मालक श्री. नामदेव मारुती पाटील व कुमारी. सुषमा नामदेव पाटील हे होते व श्री. नामदे

मारुती पाटील हे दिनांक 10/03/2021 रोजी मयत झाले असून त्यांच्या मृत्यूपश्च्यात सदर सदनिका व त्यांचे 50% शेअर्स सहित त्यांची मुलगी कुमारी सुषमा नामदेव पाटील यांच्या नावे सोसायटीन हस्तांतरीत करावयाचे ठरविले आहे. जर इत कोणत्याही व्यक्तिला वा संस्थेला वर उल्लेखिलेल्य मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क, दावा आ हितसंबंध असल्यास ते सूचना प्रसिध्द झाल्यापासून 14 दिवसांत पुष्ट्यर्थ कागदपत्रासोबत आमच्य खाली उल्लेखिलेल्या पत्यावर लेखी स्वरुपा पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित, अधित्यागि समजण्यात येतील व सदर सदनिका त्यातील शेअर्स सहित कुमारी. सुषमा नामदेव पाटील यांच्य नावे कायदेशिररित्या हस्तांतरीत करणेत येईल याची नोंद घ्यावी.

दिनांक: 24/07/2025 स्थळ: वसई (प) वकील: श्री. शारुख एस. शैख दुकान नं. ७, तळ मजला, अगरवाल पीस हेवन, भाभोला, वसई रोड (प), ता.वसई, जि. पालघर 401202

जाहीर सूचना
ज्या कोणासह सबंधित आहे ते
व्या कोणासह सबंधित आहे ते
वृद्धना देश्यत केत्र के अहे की, गोदीन बसबुधन प्रोक्षक्व हिस्तिक्ष , गोदणीक्व कार्याण-गोदोन बन, इस मनाव तिकार मार, ईक्टरे वृद्धनीत हाम्ये, विक्रांधी, पुं, वृद्ध , सहार, उच्च-अब्बु च कंपनीन कार्यो नहुर कोली ज्ञापन तो। जुद्धक क्रांत्र अहेत अदी मार, व्यावनामां कार्यो हुप्तम मार ज्ञापना किलायांची क्रांत्रीक्ष के अर्थी कार अस्त्र कार्योंचील अर्थे. कोणा कार्योत्त सहस्य अस्त्रप्यम स्पत्ती स्था देश के क्योंचे कार्योंचीक्ष कार्योग्याच अस्त्रप्य कार्या कार्योंचील, बसीन कार्याची, अन्या पूर्णीन कोर्याची होम्या न देश क्योंक अर्थदांची दुष्यम ज्ञायत्व क्रियाणांची ज्ञायियां कर्या

को लिओ क्र.	भागभारकाचे नाव	भागांची संख्या	प्रमाणपत्र क्र.	अनुक्रमांक
03 6 6 de R	संजय प्रताप सिंग	Ęoo	५२८५८८	६४८६७५८९- ६४८६८१८८
		Ęoo	५८५०७५	03 99 9 04 9 - 03 9 9 9 0 5 46
		Ęoo	६०८५९७	१०८१०७१६ <i>९४</i> -

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACC/X/1370/2025

खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १,०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र)

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २३-०७-२०२५ रोजी



अधिक्षक (न्यास शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग,

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACC/X/1371/2025 सार्वजनिक न्यासाचे नाव : Sapientia Lumina

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिव खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची

आहे काय ? अ) जंगम मिळकत : रोख रु. १,०००/- मात्र

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे . समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २३-०७-२०२५ रोजी दिली



अधिक्षक (न्यांस शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

Syrma SGS Technology Limited

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025

नेटें : पीपल्स इन्हेस्टमेंट्स लिमिटेड) – १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३.

CIN: L30007MH2004PLC148165 Regd. Office: Unit F601, Floral Deck Plaza, Andheri East, Mumbai-400093.
Tel + 91 22 4036 3000, Website: www.syrmasgs.com, E-mail ID: investor.relations@syrmasgs.com

Standalone Consolidated Current Corresponding Corresponding Current **Particulars** Quarter ended Quarter Ended Quarter ended Quarter Ended 30 June 2025 30 June 2024 | 30 June 2025 | 30 June 2024 5.617.47 11,599,73 Total Income from Operations 8.159.93 9,439.80 Net Profit for the period before tax 671.47 294.90 Net Profit for the period after tax 267.51 27.26 499.20 203.46 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other omprehensive Income (after tax)] 187.95

Equity Share Capital 1,780.47 1,774.27 1,780.47 1,774.27 Other Equity as shown in the Audited Balance Sheet of current year NΑ NA NA NΑ Earning per Share (of Rs. 10 each) 0.15 (1) Basic (Rs.) 1.50 2.79 1.09 (2) Diluted (Rs. 1.50 0.15 1.08

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results filed with BSE and NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites o BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company (https://syrmasgs.com/)



For Syrma SGS Technology Limited Jasbir Singh Gujral Managing Directo

DIN: 00198825

पीपल्स इन्द्रेस्टमेंट्स लिमिटेड करित

सही/-

संचालव

सुमा जी. नाय

डीआयएन : ०७१००९११

(Amount in Rs. Million

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि, माझे अशील श्रीमती. शाहिन जावीद उर्फ जावेद शेख, यांचा शॉप नं. ७, तळ मजला, एच.एम. पार्क को. ऑप.हो.सो.लि., गाव

बोळींज.विरार पश्चिम, ता. वसर्ड, जि. पालघर - ४०१३०३ यांचे पती (शॉप मालक) - के. जावेद मोहम्मद शेख, यांचा मृत्यू दिनांक १४/०३/२००८ रोजी झाला असून त्यांच्या पश्च्यात सदर मालमत्तेचे वारसदार १. त्यांची पत्नी - श्रीमती. शाहिन जावीद उर्फ जावेद शेख, २. श्री. लविब जावेद शेख - **मुलगा, ३. तवाफ जावेद शेख – मुलगा,** हे तिघे आहेत ग्रंच्या व्यतिरिक्त इतर कोणीही वारसदार नाही. या शॉपवर शॉपच्या प्रखासा भागावर कोणाचाही कोणत्य

भा जान्यर, जान्यना एकावा नामार कानावाहा कानावाह प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा असत्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसाच्या आत कागदपत्रे माझ्य कार्यालयात घेऊन येणे. तसे न केल्यास तशा कोणाचाह कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंव कोणाचाही असल्यास तो सोडून देण्यात आला आहे.

दनाक :- २४/०७/२०२५ **(उ च्च न्यायालय वकील**; पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रे त्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

याद्वारे सर्व जनतेस सुवित करण्यात येते की, माझी अशिल श्रीमती गीता हरिकेश सिंग, गांनी पर्लेट क्र. ४०४, चौथा मजला, 'रश्मी रेसिडेन्सी विल्डिंग नं. जी ते एन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोमायटी लिमिटेड, वसई-नालासोपारा लिंक रोड, वसंत नगरी, नालासोपारा (पूर्व),

नालासांपारा लिक रोड, यसत नगरी, नालासांपारा (पूर्व) वसई-विरार शहर, महाराष्ट्र-४०१२०९ थेये, वे संपूर्ण श्रेअर्स आणि हितसंबंध स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे. सच्या हा पर्शेट त्यांचे दिवंगत पती, श्री. हरिकेश रुद्रपाल सिंग यांच्या नावावर आहे, ज्यांचे दिवंगत ४०)९४/२०२५ रोजी निधन शाले आहे. त्यांनी सोसायटीमध्ये त्यांच्या संपूर्ण श्रेअर्स आणि हितसंबंधाबाबत कोणताही नेमणूक (ग्रॉमिनेशन) केली नव्हती. हितसंब धाबबत काणताहा नागणूक (नामनशान) करा नरहता. त्यामूळ, सोसायटीन त्यांना है स सार्वजिक सुन्दाना देण्यास सांगितले आहे, जेणेकरून इतर कोणताही कायदेशीर वारसांकडून किंवा कोणताही व्यक्तीकडून, ज्यांचा एसँटवर कोणत्याही क्षमतेने कोणताही हक्क, अधिकार, हितसंबंध किंवा दावा असेल, त्यांनी आपले दावे किंवा आक्षेप

माझ्या अशिलाच्या वतीने. मी जनतेला आवाहन करतो की ज्यांचे काही दावे किवा आक्षेप असतील, त्यांनी पा सूचनेया प्रसिद्धीच्यातारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील पत्याव आवश्यक कागदोपत्री पुराव्यासह संपर्क साधावा. मुद्रतीत दावे किवा आक्षेप प्राप्त न झाल्यास, या प्रलॅटव कोणाचाही कोणताही दावा किंवा हक्क नाही असे गृहीत धरले जाईल आणि सोसायटी माझ्या अशिलाच्या नावावर उक्त

जाहर जान संस्कृति महिना जारिका नायरिक स्ट्रिस्ट . तले जाणार नाहीत आणि ते सोडून दिले आहेत असे मानले सही/-आशीष जे. मिश्रा जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.

(वकील उच्च न्यायालय ऑफिस नं. २४४, दुसरा मजला, रिलायबल बिल्डिंग, चंद्र नाका सिम्नल जवळ, चंद्रन नाका, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर ४०१२०९

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MRS TABASSUM KAMALUDDIN KHAN is the sole and absolute owner, well possessed of i espect of the Flat No. 602, A Wing, Legac C.H.S. Ltd., situated opposite Banegar Hig School, Lodha Road, Mira Road (E), Thane Maharashtra-401107(hereinafter referred t s "the said Flat"). Whereas the said MRS TABASSUM KAMALUDDIN KHAN ha herited the 100% share of said Flat from I Husband MR. KAMALUDDII JAMALUDDIN KHAN who died intestate o 27/11/2024 through a release deed where the other legal heirs MR. ADNAN KAMALUDDIN KHAN (Son), MR. AQUIE (AMALUDDIN KHAN (Son) & MISS SHABNAM KAMALUDDIN KHAN (Daughter) has released their rights, clain and share of the abovementioned flat in vour of their mother MRS. TABASSUN KAMALUDDINKHAN.

AND WHEREAS now the owner MR TABASSUM KAMALUDDIN KHAN intende o sell the said Flat to the prospective buyer/s All person/s, Legal heirs, Banks, Financia nstitutions having any claim against into o upon the said Flat or any part thereof by way f inheritance, possession, sale, lease nortgage, charge, gift, trust, lean o otherwise whatsoever nature are hereb equired to make the same known in writing t he undersigned address given below within eriod of 14 days from the date hereof, failing hich it shall be presumed that there are r laims whatsoever and/or claims, if any sha e deemed to be waived.

Farooque Shaikh (Advocate High Court) Office At: 321 Kurnal Shopping Center, Opp. Nihal Corner, Naya Nagar, Mira Road (E) Dist. Thane:-401107. Date: 24/07/2025

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large

on behalf of my client, Mr. MANTHAN SEVANTILAL MEHTA, that the deceased Smt. MEENABEN SEVANTILAL MEHTA was the owner of residential Flat no. 402, 4th floor, A Wing, Keval Tower of Keval Towe Co-operative Housing Society Limited, admeasuring 80.39 sq. mtrs. Builtup area, situated at B.J. Patel Road, Malad (W), Mumbai - 400 064, (hereinafter referred to as the "said Flat") holding five shares of Rs.50/- each in the Capital of the Society bearing distinctive No. 056 to 060 (both inclusive) via Share Certificate No.011 nereinafter referred to as "the said sha Late Smt. MEENABEN SEVANTILAL MEHTA expired on 30th November 2020, eaving behind the following five legal heirs. i.e., 1) Smt. BELA KAMLESH MEHTA (nee Bela Sevantilal Mehta (married daughter), 2) Mrs. RESHMA ABHAY MEHTA (nee Reshma Sevantilal Mehta) daughter), 3) Mrs. MONIKA SANXIPT MEHTA (nee Monika Sevantilal Mehta) (married daughter) 4) Mrs. JAGRUTI RAKESH KOTHARI (nee Jagruti Sevantilal Mehta) (married daughter) and 5) Mr. MANTHAN SEVANTILAL MEHTA (Son) (as the only surviving legal heirs of the deceased) each of them is entitled to get an equal share in the said flat and said share of the deceased share in the said flat. Shri SEVANTILAL KESHAVLAL MEHTA nusband of Late Smt. MEENABEN SEVANTILAL MEHTA) has predeceased on 03/11/1993. The legal heirs named 1) Smt. BELA KAMLESH MEHTA (nee Bela Sevantilal

Mehta (daughter), 2) Mrs. RESHMAABHAY MEHTA (nee Reshma Sevantilal Mehta (daughter), 3) Mrs. MONIKA SANXIPT MEHTA (nee Monika Sevantilal Mehta (daughter) 4) Mrs. JAGRUTI RAKESH KOTHARI (nee Jagruti Sevantilal Mehta) (daughter) who was entitled to a 80% (20% each) share in the deceased share in the said flat, released their 80% (20% each) registration number BRL/6/2834/2025 dated 02/2025 in the name of their brother MR MANTHAN SEVANTILAL MEHTA, who was already holding 20% share in the said flat Hence, Mr. MANTHAN SEVANTILAL MEHTA became the sole owner of the said

Through this public notice, members of the public at large are hereby notified that anyone having any adverse claim in respect of said property or claiming to be the legitimate legal heir of Late Smt. MEENABEN SEVANTILAL MEHTA is hereby advised to place his/her claim by submitting legitimate document/s in this regard within 14 days from the publication of this notice with appropriate copies of proofs to support the claim/objection. Please note that claims received will be verified with the original and authentic document/s, and without appropriate evidence will not be considered. If no claims/ objections are received within the period prescribed above, my clients shall be at liberty to deal with the above-said property in the manner they deem fit

For Mr. Manthan Sevantilal Mehta Adv. Kedar Dike Advocate Bombay High Court Office: Shop No.9, Shubh Sarita Appasaheb Sidhaye Road Near Shri Krishna Nagar, Borivali-East, Mumbai - 400 066 Date: 24-07-2025 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Mr. Mohd Ahmed Mohd Quddoos Khan owner nember of Sanghvi Sai Darshan Co-op Hsg Soc. Ltd. having address at Opp. Saibaba Nagar Silver Park, Mira Road (E), Dist Thane and holding Shop No 009, on Grd floor, in the Building know as "Sanghvi Sai Darshan Co-op Hsg Soc. Ltd." died on 23/03/2021 without making any valid nomination. My Client hereby invites claim objections to the transfer of the said share and interest of the deceased member in the Capital property of the society within 14 days from the publication of this Notice at below mentioned address or **society office** thereafter claim objections/right and in any event the same if any shall be deemed to have been waived and abandoned and society shall transfer his share in the flat according to Bye laws of the society. Sd/-

Parvez A. Mistry Date: 24/07/2025 (Advocate High Court) Ponnam Estate, Cluster-2, Bldg No7, Flat No 503, Mira Road (E), Dist: Thane. (M) 9819049153

जाहीर नोटीस

येते सचना टेण्यात येते की . माझे अशील श्रीमर्त नीता भरत कानाबार हे घरकुल क्रमांक डी-६ गोराई (२) विशाल को ऑप हौ स्रो लि. प्लॉट क्रमांक सीडी-२०७, आरएससी -३६, गोराई-२, बोरीवली पश्चिम, मुंबई-४०००९१, राहत असून या ार कुलाचे मुळ सभासद श्री मधुकर लक्ष्मण भगत हे होते. घरकुल क्रमांक डी-६ म्हाडा प्राधिकरण द्वारे म्हाडा वाटपपत्रानुसार त्यांना वाटप झाली होती. श्री मधुकर लक्ष्मण भगत यांच्या नावाचे म्हाडाचे मुळ पासबुक व बँक ऑफ महाराष्ट्र चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई ४०००६७ शाखा, या शाखेत दिनांक ५/५/१९९४ ते २०/१२/२००८ या कालावधीच्या भरलेले मासिक हप्तेचे मूळ पावत्या आणि म्हाडाची मूळ पासबुक प्रवास करताना हर वले आहे. तसेच हरवेलेले मूळ पावत्या आणि म्हाडाची मुळ पासबुक सापडले असेल किंवा या घरकुल क्रमांक डी-६ बाबत जर कोणा व्यक्तीस काही टावा / आक्षेप अग्रन्याग त्यांनी लेखी ग्रवरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली नमद केलेल्या ग्रत्यावर आजच्या तारखेपासून १४ दिवसात ऋळवावे. अन्यथा असा दावा अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल.

ॲंड.दिनकर एच. मिश्रा त्ता : शॉप नं. ०७, साई दरबार को ऑप हौ सो. तळींज बाजार जवळ, वर्तक टॉवर समोर . गलासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर ४०१

जाहीर सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सुधाकर एस नाईक हे गाळा क्र.ई-०७, तळमजला, साईनाथ इंडस्ट्रीयल इस्टेट सी.पी.एस. लि., बी.पी. क्रॉस रोड क्र. ३/४, भाईंबर (पुर्व), जिल्हा ठाणे–४०११०५ या जागेचे मालक आहेत. सोसायटीने श्री. सुधाक एस. नाईंक यांचे नावे भाग प्रमाणपत्र वितरीत/ स्तांतरित केले आहे. श्री. सुधाकर एस. नाईक यांन नवघर पोलिस स्टेशन, भाईंदर (पूर्व), जिल्हा. ठाणे-४०१९०५ येथे दिनांक २३.०७.२०२५ रोजी लापता तक्रार क्र.१०६९५/२०२५ अंतर्गत दाखल केली आहे.

सर्व व्यक्ती, सरकारी अधिकारी, बँका, वित्तीय संस्थ इत्यादींना विनंती आहे की त्यांनी माझ्या अशिलांन केंवा त्यांचे वकील म्हणून मला या सूचनेपासून १४ **विवसां**च्या आत वेरील भागे प्रमोणपः . हरवल्याबद्दलच्या कोणत्याही दाव्याबद्दल कळवावे, अन्यथा त्यावर त्यांचा कोणताही आक्षेप किंवा दावा नाही असे मानले जाईल.

दिनांक: २४.०७.२०२५ (वकील उच्च न्यायालय) भारत शासन नोटरी कार्यालय: १०८, भाईदया नगर, बी इमारत, गोपी महल हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे ४०११०५.

जाहीर सूचना

नतेला सुचना देण्यात येते की, श्री. प्रकाश जमनदास हस्सिजा हे फ्लॅट क्र.२०९, ब्रिंदाबन बिल्डिंग नं. जेहौसोलि., पूनम नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथील जागेचे मालक आहेत, यांचे २१.०७.२०२ रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले आणि हा फ्लॅट हस्तांतरित करण्याकरिता त्यांचा मुलगा श्री. कार्लसन इस्सिजा तरियांग यांनी सोसायटीला अर्ज केला आहे. ब्रिंदावन विल्डिंग नं.२ कोहौसोलि. आणि यत सदस्याच्या हितसंबंधाच्या हस्तांतरणाबाबत वारस नृतीय पक्षाकङून कोणताही दावा/आक्षेप मागवत आहेत आणि त्यांनी सूचना मिळाल्यापासून १५ विवसांच्या आत अशा दाव्या/आक्षेपाच्या दस्तावेजी पुराव्यांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचा/तिचा दावा म्बाक्षरीकर्त्याकडे सादर करावेत. दस्तावेजी राव्याअभावी असा कोणताही दावा अमलात आणत . पेणार नाही आणि सोसायटी अशा दाव्यांचा संदर्भ : घेता व्यवहार पूर्ण करेल आणि अशा व्यक्तींचा असा दावा, जर असेल तर, माफ मानला जाईल आणि माझ्या बंधनकारक राहणार नाही.

दिनांक: २४.०७.२०२५ व्यवन कुमार लक्कन मिश्र (वकील उच्च न्यायालय पत्ता: ३०१, सी विंग, राहुल बिल्डिंग नं.०३, संयुक्त गर, नालासोपारा (पुर्व), पालघर-४०१२०९, महाराष्ट्र

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Mr. Maheshbhai Mathuradas Davda was the Co-owner in Flat No. 608, 6th Floor, D-wing, Kamala Nagar Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Mahatma Gandhi Road, Kandivali (West), Mumbai 400067 (Said Flat).
Mr. Maheshbhai Mathuradas Davda (owner of 50%) expired on dated 04/02/2025 at Mumbai. Vide Registered Release deed dated 16th day of April, 2025, the legal heirs of Late Mr. Maheshbhai Mathuradas Davda have released their undivided right in 50% undivided share in respect of said Flät in favour of Mr. Jay Mahesh Davda.
Now he has applied for transfer of 50% undivided share of Late Mr. Maheshbhai Mathuradas Davda in his favour.
Any person's who hashave any claim, right, title and interest in the said 50% undivided share in the said flat and/or in the said share certificate by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder along with documentary evidence. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said flat and my client shall accordingly proceed to complete the process oftransfer.

Mrs. Sneha S. Desai (Advocate)
Shop No.4, Victoria C.H.S.L., E.M.
Mathuradas Road Kandyli (VM Mumins).

Shop No.4, Victoria C.H.S.L., Ex

Mathuradas Road, Kandivli (W), Mumbai- 400067 Email:snehansudesai18@gmail.com Mob: 9022161620 Place : Mumbai Date: 23/07/2025

जाहीर नोटीस कळविण्यात येते की गाव मौजे कोल्ही, तालुका वर्स्ड, जिल्हा पालघर येथील भुमापन नं व उपविभाग नं.

21/1/1, एकुण क्षेत्र 7.38.93 आर. चौ. मी. जिमन मिळकत श्री. उमेशकुमार हेमाजी चौधरी यांचे नावे आहे. भुमापन नं व उपविभाग नं. 21/1/2, एकुण क्षेत्र 3.70.41 आर. चौ. मी. जमिन मिळकत श्रीमती न्यादेवी उमेशकुमार चौधरी यांचे नावे आहे. भुमापन ां व उपविभाग नं. 21/1/3, एकुण क्षेत्र 5.93.66 आर वौ. मी. जमिन मिळकत **श्री. नारायणलाल हेमाजी मेवाडा** यांचे नावे आहे आणि भमापन नं व उपविभाग नं 21/1/4, एकुण क्षेत्र 1.85.13 आर. चौ. मेळकत **श्री. खेताराम केसाजी चौधरी आणि श्री**. **ाणेश मोताजी चौधरी** यांचे नावे आहे. माझे अशी श्री. उमेशकुमार हेमाजी चौधरी, श्रीमती कन्यादेवी चौधरी, श्री. नारायणलाल हेमाजी उमेशकुमार मेवाडा श्री. खेताराम केसाजी चौधरी आणि श्री **गणेश मोताजी चौधरी** यांनी सदर मिळकती संदर्भात बांधकाम परवानगी मिळणेबाबत मे. उपसंचालक गररचना विभाग वसई विरार शहर महानगरपलिका यांचेकडे अर्ज सादर केला आहे. तरी सदर मिळकती संबधी कोणाचाही कोणताही मालकी हक्क, विकी, कुळरग, कब्जा, वारसा, गहाण, दान, बक्षीस, करार -वहीवाट, मार्ग, मत्यपत्र, कोर्ट, दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार, असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसांच्या आत मला लेखी रुराव्यासह 109, शुभलक्ष्मी शॉपिंग सेंटर वसंत नगरी वसई पुर्व, जि. पालघर 401208 हया पत्त्यावर कळवावे अन्यर्था तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हेतसंबंध हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येऊन व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी. खरेदीदाराचे वकील

कैलास ह. पाटील दिनांक : २४/०७/२०२५ वकील उच्च न्यायालय

जाहीर नोटीस कळविण्यात येते की, **संभव को. ऑ. हौ. सो. लि.** या संस्थेचे सभासद श्री. रमेशभाई हरजीवनदार मिस्त्री आणि श्रीमती. गीताबेन नरेंद्रभाई मिस्त्री असे असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत **फ्लॅट नं.** B-303, विंग-B, तिसरा मजला, संभव को. ऑ. हौ. सो. लि. माणिकपुर-गाव, वसई-पुर्व, तालुका वराई, जिल्हा पालघर. असुन सदर सदनिका धारण करणारे **श्री. रमेशभाई हरजीवनदास मिस्त्री** यांचे तारीख 19/04/2017 रोजी अविवाहित निधन झाल असन त्याच्या पश्च्यात त्याची **(मयत) आई श्रीमती** मंगुबाई हरजीवनदास मिस्त्री व (मयत) वडीर श्री. हरजीवनदास मिस्त्री आणि (मयत) भाऊ श्री नरेंद्र हरजीवन मिस्त्री त्याच्या पश्च्यात त्याची पर्त्न श्रीमती. गीताबेन नरेंद्रभाई मिस्त्री व मुलगा श्री हार्दिक नरेंद्र मिस्त्री व दोन मुली श्रीमती. आरती भावेश मिस्त्री व श्रीमती. वैशाली आशित मेहता असे कायदेशीर वारस आहे. सदर संस्थेकडे पादी अशील श्रीमती. गीताबेन नरेंद्रभाई मिस्त्री यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे.

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडू: हक्क, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत, हं नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन **14 दिवसांच्या** आव मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि. पालघर 401208 ह्या पत्पावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त सोड्न दिला आहे असे समजण्यात येर्डल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

कैलास ह. पाटील दिनांक : २४/०७/२०२५ वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील १ श्रीमती सुराश्री पुष्पराज सावंत, २. श्रीमती प्रतिश्ल पांडुरंग राणे हे स्वर्गीय श्रीमती जयश्री रघुवी सावंत यांचे कायदेशीर वारसदार आहेत आणि त्य सर्वित गांचे कामदेशीर वाससदार आहेत आणि रण एकट क्र.सी ३--२०१, ररा मजला, इंद्रप्रस्य गी५/ सी ३/जी६ को -अगं १.ही. सी. लि., एस. एन. कांलेजच्या मागे, नवसर गाव, भाइंदर (पूर्व), जिल्ह ठाणे-४०१ ५०५ या जांगेच्या मालक होत्या. स्वर्ताग् श्रीमती जयश्री सुखीर सावंत यांचे भाईंदर (पुर्व) सेथे दिनांक ११.०३.२०२५ रोजी आणि त्यांचे पती श्री. सुखीर सावंत यांचे २७.०६.१९१६ रोजी निघन झाले. सदर व्यक्ती/मदस्यांचे निधनानंतर त्यांच्या मुली १. श्रीमती सुराशी पुच्याज सावंत, २. श्रीमती प्रतिक्षा पांडुंग राणे या मदर मवताचे जायदेशीर वासदार आहेत. १. श्रीमती सुराशी पुच्यराज सावंत, २. श्रीमती प्रतिक्षा पांडुरंग राणे यांनी त्यांच्या नावं सदर पलंट जागा हस्तांतरणासाठी यांनी स्थांच्या नाबे सदर फलंट जागा हस्तांतरणासाठी सोसायटीचे सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे. ज कांणा च्यक्तीस उपरोक्त च्यक्तीचे कायदेशीर वारसदावानत दाना किना आक्षेप असल्यास त्यांनी माइयाकडे कट्यांने आणि लेखी स्वरुपता सद सोसायटीकडे किना वेट त्यांचे कार्यालय कार्यालय क. २३, १ला मजला, सनशाईन हाईटस, रेल्वे स्थानकसमारे, नालासोपारा पुर्व, जिल्हे पालचर –४०१२०९ येथे कृत्तवात सद सूचना जनायानापासून ७ दिवसांत कट्यांचे अरोल कालाव्यगित्तर कोणाही व्यक्तिचा दाना किना आक्षेप कालाव्यगित्तर कोणाही व्यक्तिचा दाना किना आक्षेप वचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्ले जानेवाबत १. श्रीमती सुराश्री पुष्पराज सावंत, २ श्रीमती प्रतिक्षा पांडुरंग राणे यांच्या नावे हस्तांत केले जाईल आणि त्या एकमेव मालक असतील.

जाहीर नोटीस कळविण्यात येते की. अमी पार्क 'बी' को. ऑ. ही

सो. लि. या संस्थेचे सभासद श्री. लक्ष्मण मुकुंद राजिलंगम असे असुन त्यांच्या नावे संस्थ इमारतीत फ्लॅट नं. B-207, दुसरा मजला, बिल्डींग नं-1, अमी पार्क 'बी' को. ऑ. हौ. सो. लि. गोखिवरे गाव, वसई-पुर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर. असुन सदर सदिनका धारण करणारे श्री. लक्ष्मण मुकुंद राजलिंगम यांचे तारीख 10/03/2025 रोजी निथन झाले असुन त्याच्या पश्च्यात त्याची **पत्नी श्रीमती, गंगामनी लक्ष्मण** मुकुंद आणि तीन मुली श्रीमती. स्वप्ना सतीश वडार, श्रीमती. भाग्यश्री हसमुख बोरा, श्रीमती. संध्या श्री गडेर्ला आणि दोन मुलगे श्री. विजय लक्ष्मण मुकुंद व श्री. अजय लक्ष्मण मुकुंद असे कायदेशीर वारस आहे. सदर संस्थेकडे माझे अशीत श्रीमती. गंगामनी लक्ष्मण मुकुंद यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठ अर्ज के ला आहे.

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदा किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या, हरकती मागवण्यात् येत आहेत. ही नोटीर प्रसिद्ध झाल्यापासुन **14 दिवसांच्या** आत मल 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि. पालघर 401208 हय पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध् हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिल आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कैलास ह. पाटील दिनांक : २४/०७/२०२५ वकील उच्च न्यायालय

जाहीर नोटीस कळविण्यात येते की, **शारदा कुटीर को. ऑ. हौ.**

सो. लि. या संस्थेचे सभासद श्री. शेरार्ड रफेड मिरकीटा असे असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत **फ्लॅट नं. A-101, पहिला मजला, शारदा** कुटीर को. ऑ. हौ. सो. लि. दिवाणमान गाव वसई-पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर असुन सदर सदनिका धारण करणारे श्री. शेरार रफेंड मिस्कीटा यांचे तारीख 01/05/2025 रोर्ज निधन झाले असन त्याच्या पश्च्यात त्याची आई श्रीमती. सॅण्ड्रा रफेल मिस्कीटा व पत्नी श्रीमती क्रिष्टिना शेरोर्ड मिस्कीटा आणि मुलगा अज्ञान कमार देथन शेराई मिस्कीटा असे कायदेशी वारस आहे. सदर संस्थेकडे माझे अशील **श्रीमर्त** क्रिप्टिना शेरार्ड मिस्कीटा यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासाठी अर्ज केला आहे. या नोटीशीटारे संस्थेच्या भाग भांडतलात पालपने

असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदा किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन **14 दिवसांच्या** आ मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि. पालघर 401208 हया पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त सोडन दिला आहे असे समजण्यात येर्डल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवार्ह करण्यात येईल याची नोंद्र घ्यावी. कैलास ह. पाटील

दिनांक : २४/०७/२०२५ वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती सुलोचना सुधाकर नाईक या बकान क्र.ए/७. तळमजला. ओ विम को हौसोलि. , एस.व्ही. रोड, नवघर रोड, भाईंद (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५ या जागेच्या माल . ।हेत. श्रीमती विमलदेवी तेजबहादुर सिंह (विक्रेत्या आणि श्रीमती सुलोचना सुधाकर नाईक (खरेदीदार यांच्या दरम्यान दिनांक ०३.१२.२०१३ रोजीचे नों दस्तावेज क्र.टीएनएन४-७२२९-२०१३ अंतर्गत नों भ्यलेले दिनांक ०२.१२.२०१३ रोजी द्वितीय मूळ विक्री करारनामा झाला आणि सोसायटीने श्रीमत <mark>पुलोचना सुधाकर नाईक</mark> यांच्या नावे असलेले अनुक्रमां ३२१ ते ३२५ धारक भाग प्रमाणपत्र क्र.६७ वितरीत. तांतरित केले होते ते त्यांच्याकडून हरवले/गहा झाले आहेत. श्रीमती सुलोचना सुधोकर नाईक यांनी नवघर पोलिस ठाणे भाईंदर पूर्व येथे दिनांव २३.०७.२०२५ रोजी हरविल्याची तक्रोर नोंदणी आयडी ह. १०७०३ / २०२५ अंतर्गत दाखल करण्यात आली आहे कोणा व्यक्तीस. सर्व बँका. वित्तीय संस्था इत्यादींना येथे विनंती आहे की, कायदेशीर वारसदार/विक्री इत्याद मार्फत उपरोक्त मालमत्तेमध्ये कोणाही व्यक्तीकडील अधिकाराची दावा/आक्षेपाबाबत माझे अशील किंव त्यांचे समुपदेशक म्हणून माझ्याकडे सदर सूचना काशनापासून १४ विवसांच्या आंत आवश्यक पुराव्यासः हळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याव नाहीत असे समजले जाईल. आर.जे. मिश्र देनांकः २४.०७.२०२५

(वकील उच्च न्यायालय भारत शासन नोटरी

कार्या.: १०८, भाईदया नगर, बी इमारत, गोपी महल हॉटेल व्वळ, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे ४०११०५. जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या वेते की, श्री. विज्ञायक गणपतपवार आणि श्री. गणप दत्तारामपवार हे सदिनका क्र. ३०४, ए विंग, तिसर मजला, साई द्याम, ओम श्री साईद्याम को ऑ.हौ सो.लि., फुलपाडा रोड, जिवन नगर, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर, चे संयुक्त मालव होते.तरी त्यापैकी श्री.गणपत दत्ताराम पवार यांचे दिनांक २८/११/२०२१ रोजी निधन झाले आहे व आत यांच्यापश्चात १)श्रीमती. स्नेहा गणापत पद्मार (पत्नी), २)श्री . विज्ञायक गणपत पवार (मुलगा) आणि ३) **श्री. निलेश गणपत पद्मार (मुलगा),** हे त्यांचे वारस आहेत. तरी माझे अशिल श्री.विनासक गणपत पवा बांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी ओम श्री साईधाम सहकारी गृहनिर्माण संस्थ मर्यादीत संस्थेक डे अर्ज केला आहे. ज्याकरीता अन्य वारसम्हणजेच १)श्रीमती. स्नेहा गणपत पवार आणि २) श्री. जिलेश गणपत पवार यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदा चे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडुन हकक मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबंधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग, कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकार चा हक्क , हितसंबंध , हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हवका, हितसंबध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदिनकेसंबंधीर्च पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

ॲड. निशिगंधा जर्यत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को .ऑ.हौ .सो .लि. , दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. गेलर्ज परबत पटेल हे फ्लॅट क्र.जी –१, तळमजला, विधी अपार्टमें न्तवा नव्या वृष्यादक्षाः गा-र, तळनवाता, विवा अपोटमर म्हणून ज्ञात इमारत, विद्यी को-ऑप. हीसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, मिरा भाईंबर रोड, फर्निचर ात. रहण्य हात सांसायटा, मिरा भाइन्दर राह, फानक्य रणाहाच्या मागे, भाईन्दर (पुर्य), जिल्हा ठाणे -४०११०५ येथील जागेच मालफ होते, यांचे २६ नोव्हेंबर, २०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात त्यांची पत्नी श्रीमती पुंजी गेलजी पटेल व दोन मुले १) श्री. भावेश गेलजी पटेल व २) कुमारी होना गेलजी पटेल (मुलगी) हे अयदेशीर वास्सदार

आहत. श्री. भावेश गेलजी पटेल व कुमारी हीना गेलजी पटेल यांनी विनाक २७ ऑगस्ट २०११ रोजीचे मुक्ता कारानामा काढला आहे, ज्यामुळे त्यांनी त्यांची आई श्रीमती पुंजी गेलजी पटेल यांच्या नाचे सहर मालमतेगील त्यांचे सर्व हाम, मालकी हक्ष आणि हितसबंध मुक्त, त्यांग आणि समर्पण केले आहे, त्यांनी सहर क्लंट १) श्री. शिवम पमायतीलाल कटारिया, २) श्रीमती मंजू भगवतीलाल कटारिया यांच्याकडे विक्री केला.

सर्व बँका, वित्तीय संस्था किंवा इतर कोणत्याही व्यक्तींन ज्यांचे वारसा, विक्री, गहाणखत, धारणाधिकार किंव इतर कोणत्याही प्रकारे सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा. आक्षेप किंवा हितसंबंध असल्यास त्यांना विनंती द्ववा, आक्षपं क्रिया हितसबंध असल्यास त्याना क्रिता आहे की, त्यांनी त्यांचे दावे किंवा आक्षेप, संबंधित दलावेजी प्राच्यांसह, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चीवा) विवसांच्या आत स्वाक्षरीकर्त्यांकडे किंव माझ्या असिलांकडे सादर करावेत.

जर दिलेल्या बेळेत कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही, तर असे गृहीत धरले जाईल की, सदर फ्लॉटबाबत कोणतेही दावे किंवा आक्षेप नाहीत आणि माझ्या अशिलाला पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय सदर फ्लॅटची विक्री आणि व्यवहार करण्यास स्वातंत्र्य असेल दिनांकः २४.०७.२०२५ आर.जे. मिश्र

(वकील उच्च न्यायालय भारत शासन नोटर्र कार्या.: १०८, भाईदया नगर, बी इमारत, गोपी महल हॉटेल जवळ, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे ४०११०५.

PUBLIC NOTICE

NOTICE is given to Public at large that Originall under Agreement for Sale Dated:27/03/1999 entered and executed by and between Ms. Laxm Vishnu Enterprises as the Promoters therein of the One Part and MRS. SUSHMITA JIVANBHAI PATEL as the purchaser therein had purchased the Ownership FLAT premises No.303 on the third floo admeasuring 675 Super Built Up Sq. Fts., in the building of the society known as "SUVIDHITOWER CO-OP. HSG. SOCIETY LTD." (Reg)., situate, lying and being at Venkatesh Park, Opp. Telephone Exchange, Railway Fatak Road, Bhayandar (West Dist.Thane-401101.

AND WHEREAS said Mrs. Sushmita Jivanbha Patel died intestate on 17/11/2019 leaving behind her the Releasor and the Releasees as the surviving legal heirs of the deceased. And that Under Regd. Deed of Release Dated 02/04/2025, bearing Regd. Document No.TNN7-6417-2025, Receipt No.6930, Dtd.02/04/2025

entered and executed between the Releasor i.e. MRS. TEJALBEN RAJESHBHAI PATEL in favour of Releasees i.e. 1.MISS MITTAL JIVAN PATEL 2 MR. RIDDHISH JIVANBHA

PATEL, jointly, absolutely and fo And that presently the said 1.MISS MITTAL JIVAN PATEL 2 MR RIDDHISH JIVANRHAI PATEL are the Joint/Co-Owners of the said Flat premises, have decided to Sell and transfer the said Flat free from all encumbrances, to any intending Purchaser/s Transferee/s.

Any person having any right, title interest, claim o demand of any nature of whatsoever In respect of the said Flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary prog thereof, to the undersigned, within15 (Fifteen) days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without an eference to such claim and the claims if any, shall be deemed to have been given up or waived. ve been given up or waived. Sd/-MR. MAHENDRA R. ACHARYA

ADVOCATE, HIGH COURT MUMBA Date: 24/07/2025 NOTARY GOVT. OF INDIA Add: 6/A, New Premkutir Bldg., B.P. Road, Bhayandar (East). Dist. Thane-401105.

जाहीर सूचना माझ्या असील **श्रीमती लुइझा मारिया फर्नांडिस** या

फ्लॅट क्रमांक १४, तिसऱ्या मजल्यावर, जे.व्ही. विला कॉ. ऑप. हौसिंग सोसायटी ली. बिल्डिंग क्रमांक ए-५ व्हिलेज उमले, सर्वे नंबर १२१/बी, बीच कॉम्प्लेक्स, डायस अँड पेरिरा नगर, नायगाव (पश्चिम), जिल्हा पालघर, च्या मालक आहेत , ज्याचे मोजमाप **५७.०६**| वौ. मीटर / **६१४** चौ. फूट बिल्ट अप एरिया आहे, शेअर सर्टिफिकेट क्रमांक: ६ पाच पैकी पूर्णपणे रु. ५०/- आहे ज्याचे क्रमांक ०२६ ते ०३० दोन्हीं समाविष्ट आहेत. माझ्या असीलचे पती स्वर्गीय ग्रेगरी एफ. फर्नांडिस यांचे १६/११/२०१० रोजी निधन झाले आणि फ्लॅट तिच्याकडे हस्तांतरित झाला. माझा असील आता हा फ्लॅट आणि सर्व मुली कायदेशीर वारस (१) श्रीमती झीटा मॅग्डेलिना कार्डोझो (२) श्रीमती झोना रॉड्रिग्ज आणि (३) श्रीमती कोनी व्हॅलेरी फर्नांडिस त्यांच्या मुक्त स्वेच्छेने खरेदीदारांना प्रस्तावित करण्यासाठी पक्षांची पृष्टी करत आहेत (१) श्री. डॅरेन पीटर ए. रॉडिंग्ज आणि २) श्रीमती फॉस्टर जे. थॉमस विक्री करारात पुष्टी करणारे पक्ष म्हणून. खाली स्वाक्षरी केलेले वकील पाद्वारे सर्व कायदेशीर वारस किंवा इतर दावेदार/दावेदार/आक्षेप घेणारे/दारांकडून सदर फ्लॅट/मालमत्तेच्या विक्री, गहाणखत, धारणाधिकार किंवा हस्तांतरण किंवा कोणत्याही स्वरूपाच्या कोणत्याही स्वरूपाच्या दावे किंवा आक्षेप मागवतात. दाव्याच्या/आक्षेपांच्या समर्थनार्थ कागदपत्रांच्या प्रतींसह, जर काही असतील तर, अन्यथा असे अधिकार सोड्रन दिले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत असे मानले जाईल आणि त्यानंतर माझे क्लायंट सदर फ्लॅट क्रमांक.१४ विक्री/हस्तांतरण करण्याचे स्वातंत्र्य बाळगतील वरील संभाव्य खरेदीदारांना / खरेदीदारांना आणि/किंवा सर्वसाधारणपणे जनतेला.

माझ्या क्लायंट साठी आणि त्यांच्या वतीने: मिसर्स डी.एम.एस आणि असोसिएट्स, अडव्होकेट्स, । ७ वसंत संगीत कॉ.ऑप.हो.सो.ली, साई नगर,

वसई (प.) ४०१२०२, जि. पालघर, दि: Ш/Ш/ШШ

मोहम्मद मुमताझ खान कि ज्या मयत हि १७/०६/२०२३ झाले यांची कायदेशीर वारस / मुलग श्री. दीन मो्हम्मद् मुमताझ् खान हे आहेत. माझ्य आशिलाकडे ते कै. श्री. मोहम्मद ममताझ मोहम्मर सुभान खान यांचे वारस असल्याचे योग्य ते पुरावे आहेत. माझ्या आशिलांच्या माहितीप्रमाणे खालीत वर्णीत करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेसंबंधीत सर्व हक्क. अधिकार व ताबा त्यांच्याकडेच आहेत माझ्या आशिलांच्या पतीने वडीलांनी संस्थेकडे वारर म्हणन आमची नेमणक केलेली होती व त्यासंबंधीत अर्जे/नॉमिनेशन संस्थेकडे देण्यात आला होता. सदर स्थावर मालमत्तेसंबंधीत खरेदी, गहाणखत भाडेतत्व, विलिनीकरण, बक्षीस, हस्तांतरण इ कोणत्याही मागनि एखादया व्यक्तीचा/व्यक्तीं दावा असल्यास सदर जाहीर सचना प्रकाशि पापासून १४ दिवसांच्या आत सबळ पुराव्यास लेखी कळविण्यात यावे. व त्यानंतर आलेलं कोणतेही दावे हे ग्राह्य अथवा रद्दबातल अथव निरंकश करण्यात येतील. तसेच सदरह सदनिक माझे आशिल हे श्री. दिपक एकनाथ धुरी यांन मोबदला घेऊन विक्रीकरण्यास इच्छिक आर्हे

मी माझ्या आशिलाच्या संबंधीत कै. श्री. मोहम्मर

ममताझ मोहम्मद सभान खान कि जे मयत दि

३०/१०/२०१९ झाले, तसेच कै. श्रीमती जनातन्नीस

हनुमान मंदिर जवळ, गोळीबार रोड, सांताकुइ (पुर्व), मुंबई-४०० ०५५ सही/ मोहित नंदलाल यादव, विकल, उच्च न्यायाल निवास- २८८, प्रेम नगर, इर्ला, एस.व्ही, रोड,

सदर वर्णनाच्या स्थावर मालमत्त्रेसंबंधीत :

सदनिका क्र. ३१४, ३रा मजला, इमारत क्र. ७ए

श्री साईबाबा एसआरए सह. गृह. नि. संस्था मर्या

विलेपार्ले पश्चिम, मुंबई ४०० ०५६ Place : Gurugram मो.9702130208 ईमेल:adv.mohit.yadav31@gmail.co दिनांक: २४/०७/२०२५ Date : 23 July 2025 ठिकाण: मुंबई

सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. कंपनी कायदा, २०१३, सेबी (सूचीबद्ध बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतुदींचे पालन करून, कंपनीची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वरील परिपत्रकांनुसार ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृ आहेत त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल. ज्या

डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेड

CIN: L11101MH1979PLC021302 नोंदणीकृत कार्यालय: मे फेअर, ए-11, दुसरा मजला, न्यू फेअर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, 26, एस. व्ही. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई 400050, फोन: +91 6357073229, ई-मेल: cs@dolphinoffshore.com,

वेबसाइट: www.dolphinoffshore.com

४६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की डॉल्फिन ऑफशोअर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेड ("कंपनी") च्या

सदस्यांची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी

११:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे ("ओएव्हीएम"

द्वारे आयोजित केली जाईल, ज्याद्वारे एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ("एमसीए") ५ मे २०२० रोजीच्या त्यांच्या परिपत्रक क्रमांक २०/२०२०

१४/२०२०, १७/२०२०, ०९/२०२३ आणि ०९/२०२४ अनुक्रमे ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, २५

सप्टेंबर २०२३ आणि १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या परिपत्रक क्रमांक (एकत्रितपणे "परिपत्रके" म्हण-

ओळखली जातात) द्वारे सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांव

मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा ("रिमोट ई-व्होटिंग") प्रदान करत आहे.

याव्यतिरिक्त, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यार्च

सुविधा ("ई-व्होटिंग") प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सुविधेसाठी

सदस्यांनी त्यांचे नाव, पोस्टल पत्ता, ई-मेल पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, स्थायी खाते क्रमांक

(पॅन), आदेश, नामनिर्देशन, मुखत्यारपत्र, बँक तपशील जसे की, नावाशी संबंधित बदल, जर काही

असतील तर त्यांना कळवावे अशी विनंती केली जाते. बँक आणि शाखा तपशील, बँक खाते क्रमांक,

a डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क

भौतिक स्वरूपात शेअर्स असलेले सदस्य कंपनीला cs@dolphinoffshore.com वर किंव

RTA म्हणजेच MUFG Intime India Private Limited (पूर्वी लिंक Intime India Private

Limited) ला ahmedabad@in.mpms.mufg.com वर फॉर्म ISR-1 आणि इतर फॉर्ममध्ये

SEBI परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 दिनांक १६

ही नोटीस कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि

पीपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

(सीआयएन: L67120MH1976PLC018836)

नोंदणीकृत कार्यालय : न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१.

त्रू. क्र. : ०२२-२२६८६००० फॅक्स क्र. : ०२२-२२६२००५२

ई-मेल : peopleinvestments@rediffmail.com वेबसाइट : www.pplsinvestments.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्य

माध्यमातून आयोजित करावयाच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारीतसेच भारतीय प्रतिभूती

विनिमय मंडळ (''सेबी'') यांच्याद्वारे जारी संबंधित परिफाके यांच्या अनुपालनातर्गत एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता पीपत्स इन्ब्हेस्टमेंट्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची **एकोणप्नासार्व**

वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, दि. १९.०८.२०२५ रोजी दु. २.३०वा. (भा. प्र. वे.) दोन

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटे

व सेंट्रल डिपॉडिस्टरी सर्विस्सस (इंडिया) लिमिटेड (डिपॉडिस्टरीज्)/प्पय्एफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिप्टिंड (''आरटीए') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासतांना वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताच्या वार्षिव

टड (आर.रा.ए.) वाज्याकड नादणाकृत आहत अशा समासताना विचाय वर्ष २०२४-२५ कारताच्या वाषक अहबातासम्वेत एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक माच्यमातृत पाठवण्यात बेईल. विनीय वर्ष २०२४-२५ किरताच्या वार्षिक अहबातासम्येत सदर सूचनेची प्रत कंपनीची वेबसाइट www.pplinvestments.com वर स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia.com वर व नेंशनल सीक्युरिटीज् डिजॉझिटरी लिमिटेड (''एएएसडीएल') वेबसाइट www.evoting.nsdl.com वर तसेच एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायवहेट

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले व ज्यांनी आपला ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक कंपनी/आरटी

डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नसेल अशा सभासदांनी फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव नमू करून स्वाक्षरीत विनंती पत्र आरटीए यांच्याकडे (युनिट : पीपल्स इन्व्हेस्टमॅट्स लिमिटेड), सी – १०१, २४५

पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३ येथे पाठवावे किंवा स्वाक्षरीत विनंतीपत्राची एक स्कॅन केलेली प्रत ई-मेलद्वारे <u>inthelpdesk@in.mpms.mufq.com</u> येथे पाठवावी, ज्याची एक प्रत

डीमेंट स्वरूपातील भागधारणासदर्भात सभासदांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') ना संपर्क साधावा त्यांच्या डीपीद्वारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या डीमेंट खात्यामध्ये त्यांचा ई-मेल पता नोदंगीकृत करावा.

सभासदांचा ई-मेल आयडी यापूर्वीच कंफ्नी/आरटीए/डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंद्रणीकृत असल्यास ई-म तदानाकरिताचा लॉग इन तपशील नोंदणीकृत ई-मेल पत्यावर पाठवण्यात येईल.

कंपनी आपत्या सर्व समासदाना ४९ व्या एजीएमच्या सूच्नेत विहित सर्व विषयांवर आपली मते देण्यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा ('दूरस्थ ई-मतदान') उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान

प्रणालीद्वारं मतदान सुविधाही (ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे. एत्रीएममध्ये तसेच दूरस्य ई-मतदान/ई-र तदानामध्ये सहमागी होण्याची विस्तृत प्रक्रिया ४९ व्या एजीएमच्या सूच्मेत दिलेली आहे. कंपनी कायदा, २०१३च्य

अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणतं

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेल

नसतील ते फोलिओ क्र, भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढील व मागील), पॅन व आधार कार्डची स्व-साक्ष्यांकित स्कॅन केलेली प्रत आदी तपश्चिलासमवेत स्वाक्षरीत केलेले विनंतीपत्र ई-मेलद्वारे <u>mt.</u>

helpdesk@in.mpms.mufg.com येथे वा peopleinvestments@rediffmail.com येथे पाठक् द्रस्थ ई-मतदान/एत्रीएमची सूचना, वार्षिक अहवाल व/वा ई-मतदानासम्वेत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माच्यमात्

डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नसतील

सभासद डीपीआयडी - सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी वा १६ अंकी बेनिफियरी आयडी)

भागधारकाचे नाव, क्लाक्ट मास्टर वा एकत्रित लेखा अहवाल, पॅन व आधार कार्डची स्व-साक्ष्यांकित स्कॅन केलेली प्रत आदी तपशिलासमवेत स्वाक्षरीत केलेले विनंतीपत्र ई-मेलद्वारे <u>mt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> येथे

वा peopleinvestments@rediffmail.com येथे पाठवून दूरस्य ई-मतदान/एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल व/वा ई-मतदानासमवेत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममघ्य सहभागी होण्याकरिताचा लॉग इन तप्यगील प्राप्त करू शकतील. दूरस्य ई-मतदान किंवा ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासंदर्भातील विस्तृत तपशील

डीमॅट स्वरूपातीलभागधारक असलेल्या सभासदांनी कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे संपूर्ण बँक खाते तपशील

अन्य स्वरूपायात्मार्ग्याच्या अकराव्या सामध्यामा भूत्या विशाहित्या गायात्मार्द्रास्त्र स्व पूर्ण वर्ष आप्राप्या मोदणीकृत करावा तसेच कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या समासदांनी त्यांचे नाव, फोलिओं का, बेंच तप्रशील, स्व–साक्ष्यांकित पॅन कार्ड व मूळ कॅसल्ड् चेक यांसमबेत आरटीए यांना स्वाक्षरीत किंती पत्र पाठवांचे. मूळ

कॅन्सल्ड चेकवर प्रथम भागधारकाचे नाव नसल्यास, कॅन्सल्ड चेकसमवेत मळ स्वरूपातील बँक पासबक/स्टेटमेंटच्य

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ तसेच कंपनी कायदा, २०१:

चे अनुच्छेद ९१ व त्याअंतर्गत संस्थापित नियम यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या एजीएमकरिताची नोंद दिनांक ही

संबंधित परिपन्नकांच्या अनुपालनांतर्गत, वरील माहिती ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या लाभार्थ जारी करण्यात ये

अपने आहे. सर महिती स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात <u>www.bseindia.com</u> व तमेच एएमडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर व कंपनीची वेबसाइट अर्थात <u>www.ppinvestments.com</u> वरही उपलब्ध आहे.

पढील माहितीकरिता सभासदांनी फोलिओ क्रमांक /डीपी आयडी व क्लायन्ट आयडी नमूद करून आरटीए यांना

लिमिटेड ("आरटीए") यांची वेबसाइट <u>https://in.mpms.mufg.com</u> वरही उपलब्ध असेल.

पद्धतीतून व्हीसी /ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

peopleinvestments@rediffmail.com येथे पाठवलेली असाबी.

एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त करू शकतील.

एजीएमच्या सूचनेत नमूद आहे.

. जालील पत्त्यावर संपर्क साधावा

दिनांक: २३.०७.२०२५

ठिकाण : मुंबई

एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

ई-मेल : <u>mt.helpdesk@in.mpms.mufg.com</u>

बँक तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप:

पहिल्या पानाची बँक साक्ष्यांकित प्रत सादर करावी.

डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायजेस (इंडिया) लिमिटेडसाठी

मंडळाच्या आदेशानुसा

क्रेना भरतभाई खम।र

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

तपशीलवार प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत प्रदान केली जाईल.

एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड, इ. खालील प्रकारे

करून त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत करू शकतात.

एमसीए परिपत्रक/सेबीच्या परिपत्रकाचे पालन करत आहे.

मार्च २०२३ नुसार विनंती पाठवू शकतात..

ठिकाण: **मुंबई**

तारीख: **24.07.2025**

केले जातील, जे एजीएम बोलावण्यासाठी प्रसारित केले जाईल.

सदस्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत नाहीत त्यांना पोस्टाद्वारे एक प्रत्यक्ष पत्र पाठवले जाईल, ज्यामध्ये त्यांना सविस्तर वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब लिंक दिली जाईल. सदस्यांनी लक्षात ठेवावे की वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ कंपनीच्या वेबसाइट वर आणि स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेंच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट आणि वर देखील उपलब्ध असतील. सदस्य फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्या सूचना आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ नुसार गणपूर्ती मोजण्यासाठी VC/OAVM द्वारे बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

सार्वजनिक न्यासाचे नाव : Raza Naujavan Welfare Trust ... बाबत.

अर्जदार : Mr. Mohd. Baker Mohd Kauf Chaudhary सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२/१९ अन्वये

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

ब) स्थावर मिळकत : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त, महाराष्ट्र

वरळी, मुंबई- ४०० ०३०.

Educational Trust ... बाबत. अर्जदार : Mr. Tasbir Umar Mamtule

विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

(अक्षरी रुपये एक हजार मात्र) ब) स्थावर मिळकत : निरंक

ते आदेश दिले जातील

